### ADOR WELDING LIMITED



 REGD. & CORPORATE OFFICE

 Ador House, 6, K. Dubash Marg, Fort,

 Mumbai - 400 001-16 India. G.P.O. Box No. 1546

 Phone
 : (022) 2284 2525 / 6623 9300

 Fax
 : (022) 2287 3083 Email: cmo@adorians.com

 Website
 : www.adorwelding.com

 Corporate Identity No: L70100MH1951PLC008647

### AWL/SEC/SE/2018-19

BSE LTD. Phiroze Jeejeebhoy Towers, 01<sup>st</sup> Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 023.

Company Scrip Code: 517041

01<sup>st</sup> June, 2018

NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD. Exchange Plaza, C - 1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

Company Scrip Code: ADORWELD

Dear Sirs,

# Sub: Submission of copies of newspaper publication under Regulation 47 (1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to the provisions of Regulation 47 (1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are enclosing herewith copies of Newspaper advertisements, containing Audited financial results (Standalone & Consolidated) for the financial year ended 31<sup>st</sup> March, 2018 published by the Company in the following Newspapers:-

- Business Standard (English)
- Mumbai Sakal (Marathi)

We hereby request you to take this on record and acknowledge its receipt.

Thanking you,

Yours Sincerely, For ADOR WELDING LIMITED

V. M. BHIDE COMPANY SECRETARY

Encl.: As above



### **ZF) INDIA**

#### **ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED** Vadu Budruk, Tal. Shiru PN1981PL C023734 Em Dist. Pune- 412 216. Tel : (02137) 305100,

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR	
THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2018 (R	s. in million)

			Standalone		Consolidated		
	Particulars	Audited 3 Months Ended March 31, 2018	Audited Year ended March 31, 2018	Audited 3 Months Ended March 31, 2017	Audited Year Ended March 31, 2018	Audited year ended March 31, 2017	
II	Total Income from Operations	1183.98	4469.81	1275.56	4469.81	4584.21	
	Net Profit for the period before Tax (before Exceptional and/ or Extraordinary items)	157.48	613.74	177.32	575.37	447.86	
	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items )	157.48	613.74	177.32	575.37	447.86	
	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items )	148.16	470.67	149.99	432.30	313.16	
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	172.48	487.91	158.09	449.60	305.40	
II	Equity Share Capital	90.73	90.73	90.73	90.73	90.73	
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	3695.42	-	2914.72	2552.48	
	Earnings Per Share (Basic & Diluted) (Face Value of Rs.10 each)	16.33	51.87	16.53	47.65	34.51	

Note:

Pune May 30 2018

(a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the quarterly/yearly financial results are available on the website of BSE and on the Company's website at www.zfindia.com.

(b) The Financial results of the Company for the Quarter and Year ended March 31, 2018 have been prepared in accordance with Indiar Accounting standards (Ind AS) as per the Companies (Indian Accounting Standards) rule 2015, as amended

(c) The Board of Directors have recommended a dividend of Rs. 8/- per share, which is subject to the approval by the shareholders in the Annua General Meeting

For ZF STEERING GEAR (INDIA	,
	sh Munot
Chief Executiv	e Officer

ZPINDIA ZPINDIA ZPINDIA ZPINDIA ZPINDIA ZPINDIA ZPINDIA ZPINDIA

### **ENBEE TRADE AND FINANCE LIMITED**

CIN No: L50100MH1985PLC036945

B4/C5, Gods Gift Chs Ltd, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Ph: 022-24965566, Fax: 022-24965566, Email Id:enbeetrade@gmail.com; Website: www.enbeetrade.com Audited Financial Results for the Quarter and year Ended March 31st, 2018

				(HS. IN IACS)
Sr. No.	Particulars	Quarter ending 31st March, 2018	Year Ending 31st March, 2018	Quarter ending 31st March, 2017
1.	Total Income from Operations	37.78	121.96	26.51
2.	Net Profit / (Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	17.98	44.54	3.93
3.	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	17.98	44.54	3.93
4.	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	13.47	33.19	1.87
5.	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	13.47	33.19	1.87
6.	Equity Share Capital	160.01	160.01	160.01
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown			
	in the Audited Balance Sheet of the previous year	763.08		
8.	Earnings Per Share			
	(for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	0.84	2.07	0.51
	2. Diluted:	0.84	2.07	0.51

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Quarterly/Annual Financial Results are available on www.bseindia.com and on the website of the Company www.enbeetrade.com

The above financial results for quarter and year ended 31st March 2018 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors ("Board") in their respective meetings held on May 29, 2018.

The Statutory Auditors have audited the above results of the Company for the quarter and year ended 31st March 2018 and have given an unmodified report

d) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordanc with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

For ENBEE TRADE AND FINANCE LIMITED sd/ AMAR N. GALA MANAGING DIRECTOR DIN: 07138963

### **KRATOS ENERGY AND INFRASTRUCTURE LIMITED** CIN No.: L40102MH1979PLC021614

Registered Office: 317, Maker Chamber V, 221, Nariman Point, Mumbai-400 021,

Tel no.: 022-22823852/53 Email: dvfl@rediffmail.com

#### Extract of Audited Results for the quarter and year ended 31st March 2018

				(Figures in Lac
Particulars	Quarter ended 31/03/2018	Quarter ended 31/03/2017	Year ended 31/03/2018	Year ended 31/03/2017
	Audited	Audited	Audited	Audited
Total income from operations(net)	165.43	71.19	442.87	389.27
Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	83.89	(45.25)	97.26	35.65
Net Profit / (Loss) for the period before tax (after				
Exceptional and/or Extraordinary items)	83.89	(45.25)	97.26	35.65
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	64.31	(56.39)	77.68	24.5
Total Comprehensive Income for the period				
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
and Other Comprehensive Income (after tax)]	64.31	(56.39)	77.68	24.5 <sup>-</sup>
Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00
Reserves (excluding Revaluation Reserve as				
shown in the Balance Sheet of previous year)			311.91	234.22
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
Basic:	6.43	(5.64)	7.77	2.45
Diluted:	6.43	(5.64)	7.77	2.45

Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results is available on the Stock Exchange Website www.bseindia.com

Place : Mumba Date : 29.05, 2018

Sd/-**Rajesh Pawar** Whole Time Director DIN: 00232533

For Kratos Energy & Infrastructure Limited

Rural Development Special Division							
Hazaribag							
<b>Request for Proposal (E-Procurement) Notice</b>							
	<b>`</b>	ender notice)					
GN		/SD/HZB/01/2018-19					
S.N.	Name of work:	Construction of bridge over Barki River in Sijhua Village of Pachra Panchayat under Keredari Block of Hazaribag district.					
1.	Estimated Cost:	Rs. 5,76,.69,200.00 (Five crore seventy six lac sixty nine thousand two hundred) only.					
2.	Completion period for construction:	24 Months					
3.	Tender Fee and EMD:	Tender Fee - Rs. 10,000.00 EMD- Rs. 11,54,000.00 (Eleven lac fifty four thousand)only.					
4.	Date of Publication of Tender on website:	07.06.2018					
5.	Pre-bid meeting Date:	Date- 07.06.2018 Time : 03:00 PM					
6.	Date/Time of receipt of bids:	From 08.06.2018 at 11.00 AM to 15.06.2018 up to 05:00 PM					
7.	Technical Bid opening Date:	Date- 19.06.2018 Time : 02.00 PM					
8.	Name & Address of office inviting tender:	Executive Engineer,Rural Development Special Division, Hazaribag					
9.	Place of submission of Tender Fee & EMD bid (Hard Copy):	1. Executive Engineer, Rural Development Special Division, Hazaribag 2.Chief Engineer, Rural Development Special Zone, F.F.P. Bhawan, Dhurwa, Ranchi.					
10.	Contact number of e- Procurement officer/Office	1. 06546-270014 2. 9801497700, 8409750500					
11.	Helpline number of e - Procurement cell:	0651-2401750					
on wel Certifi all upl Tende	bsite <u>http://Jharkhand etenders.</u> icate, Earnest Money Deposit () oaded documents must be subn r Fee, Bank Credit Certificatt on date and time then the tendo	ccepted. 2. Further details can be seen gov.in 3. The Tender Fee, Bank Credit EMD) and Self attested photo copy of nitted up to $18.06.2018$ by $5.00$ PM. If e and EMD are not received before er of the related tenderer shall not be Executive Engineer					

**Government of Jharkhand** 

**Executive Engineer Rural Development Special Division** 

P.R.185544 Rural Development(18-19):D Hazaribag

### ador VELDING

## ADOR WELDING LIMITED

Regd. Office: Ador House, 6, K. Dubash Marg, Fort, Mumbai - 400 001-16. Maharashtra, India. Tel: +91 22 6623 9300 / 2284 2525 | Fax: +91 22 2287 3083

#### E-mail: investorservices@adorians.com | Website: www.adorwelding.com CIN: L70100MH1951PLC00864

**EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2018

							(Rs	s. in Lakhs)
			S	CONSOLIDATED				
Sr.	Particulars	Quarter ended Year ended					Year ended	
No.		31 March	31 December	31 March			31 March	
		2018	2017	<b>2017</b>	2018	2017	2018	<b>2017</b>
			(Unaudited)			lited)		lited)
1	Total income from operations	<mark>14,520</mark>	<mark>10,374</mark>	<mark>17,117</mark>	<mark>46,471</mark>	<mark>48,083</mark>	<mark>46,530</mark>	<mark>48,175</mark>
2	Other income	210	<mark>271</mark>	<mark>430</mark>	<mark>971</mark>	<mark>938</mark>	<mark>958</mark>	<mark>920</mark>
3	Total income	14,730	10,645	17,547	<mark>47,442</mark>	<mark>49,021</mark>	47,488	<mark>49,095</mark>
4	Profit from ordinary activities (before tax)	1,457	552	1,100	2,825	2,720	2,810	2,689
5	Net profit from ordinary activities (after tax)	944	370	745	<mark>1,856</mark>	<mark>1,812</mark>	<mark>1,841</mark>	1,785
6	Total comprehensive income for the period (after tax)	944	367	745	<mark>1,849</mark>	1,815	<mark>1,834</mark>	1,788
7	Equity share capital	1,360	<mark>1,360</mark>	1,360	<mark>1,360</mark>	<mark>1,360</mark>	<mark>1,360</mark>	<mark>1,360</mark>
8	Reserves excluding revaluation reserve	-	-	-	23,411	22,380	23,142	22,126
9	Earnings per share	_	_					
	Basic and diluted EPS (not annualised) (Face value of Rs. 10/- each)	<mark>6.94</mark>	<mark>2.72</mark>	<mark>5.48</mark>	<mark>13.65</mark>	<mark>13.32</mark>	<mark>13.54</mark>	<mark>13.13</mark>
Not	es:							
1. 1	The above financial results have been reviewed and recommended for	adoption to	the Board of D	Directors by	the Audit Co	ommittee ar	d thereafter	have been
a	approved by the Board at their meeting held on 30 May 2018.							
2. 1	The figures for the quarter ended 31 March 2018 and 31 March 2017 a	re the balan	cing figures be	tween the a	udited finan	cial stateme	nts for the y	ears ended
6	as on that date and the year to date figures upto the end of third quarte	r of the resp	ective financia	l year on wł	nich auditors	had perform	ned a limite	<mark>d review.</mark>
3. E	Excise duty on sales was included under Revenue from operations and	disclosed se	eparately under	Expenses	upto all repo	rting period	<mark>s ending 30</mark>	June 2017.
- <mark>F</mark>	Post implementation of Goods and Service Tax (GST), from the quarter of	ended 30 Se	ptember 2017,	, revenue fro	om operatior	ns is reporte	d net of GST	and hence
t	o that extent is not comparable.							
4. 1	The Company has adopted IND AS w.e.f. 1 April, 2017 and accordingly	figures for t	he previous pe	<mark>riods have l</mark>	been regrou	ped/reclassi	<mark>fied.</mark>	
5. 1	The Board has recommended a dividend for the financial year 2017-18	@ 50% (i.e	e. Rs. 5/- per eo	quity share	of the face v	alue of Rs.1	10/- each).	
6. 1	The above is an extract of the detailed format of Standalone and Conso	lidated Final	ncial Results fo	r the quarte	r and year e	nded 31 Ma	arch, 2018 f	led with the
1	National Stock Exchange of India Limited and BSE Limited under Re	gulation 33	of the Securiti	es and Exc	hange Boar	d of India (	Listing Oblig	ations and
<u> </u>	Disclosures Requirements) Regulations 2015 The full format of Stone	lalana and (	Concolidated Ei		ulto for the		Voor ondo	121 March

Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31 March, 2018 is available on the Stock Exchange websites at www.nseindia.com and www.bseindia.com as well as on the Company's website at www.adorwelding.com

For ADOR WELDING LIMITED S.M BHAT

**MANAGING DIRECTOR** DIN: 05168265

Mumbai 30 May 2018

GROUP

### A2Z INFRA ENGINEERING LTD.



Place : Mumbai

Dated : 29/05/2018

CIN: L74999HR2002PLC034805

Registered Office: O-116, 1st Floor, DLF Shopping Mall, Arjun Marg, DLF Phase 1, Gurugram-122002, (Haryana)

Corporate Office: Plot No. B-38, Institutional Area, Sector 32, Gurugram-122001 (Haryana)

E-mail: investor.relations@a2zemail.com, Website: www.a2zgroup.co.in, Tel.: 0124-4517600, Fax: 0124-4380014

### Statement of Audited Financial Results for the guarter and year ended March 31, 2018

(Amount in Rs Lacs)									
	,	Standalone							
S.		Q	Quarter Ended Year Ended					Ended	
s. No	Particulars	March 31, 2018	December 31, 2017	March 31, 2017	March 31, 2018	March 31, 2017	March 31, 2018	March 31, 2017	
		(Refer note 1)	Unaudited	(Refer note 1)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	8,657.60	8,944.66	17,008.59	35,751.56	63,455.83	70,853.82	99,550.84	
2	Profit/(Loss) from ordinary activities after finance costs but before exceptional items	(3,569.13)	(3,576.47)	(2,226.23)	(13,285.07)	(7,100.32)	(22,064.39)	(14,490.25)	
3	Profit/(Loss) from ordinary activities before tax	(5,048.17)	175.55	(3,185.81)	(11,456.18)	(8,059.90)	(8,507.16)	(24,367.83)	
4	Profit/(Loss) from ordinary activities after tax	(4,974.93)	102.28	(7,972.30)	(11,476.94)	(13,918.98)	(8,744.41)	(30,570.02)	
5	Total Comprehensive Income for the year/period	(4,969.85)	120.19	(7,962.81)	(11,436.63)	(13,889.40)	(8,673.15)	(30,512.58)	
6	Equity share capital (Paid-up) Face value of the share - Rs 10/- each)	17,611.99	14,554.55	14,494.95	17,611.99	14,494.95	17,611.99	14,494.95	
7	Earnings Per Share (of Rs. 10 each) (a) Basic earnings per share (Not annualised)	(3.09)	0.07	(5.97)	(7.68)	(10.75)	(7.41)	(20.50)	
	<ul><li>(b) Diluted earnings per share (Not annualised)</li></ul>	(3.09)	0.07	(5.97)	(7.68)	(10.75)	(7.41)	(20.50)	

Note

The above standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and on their recommendation have been approved by the Board of Directors at its meeting held on May 29, 2018. The statutory auditors have carried out audit of these financial results for the quarter and year ended March 31, 2018.

The figures for the quarters ended March 31, 2018 and March 31, 2017 are the balancing figures between audited figures in respect of the full financial years ended March 31, 2018 and March 31, 2017 respectively and the unaudited published year to date figures up to December 31, 2017 and December 31, 2016 respectively, being the end of the third quarter of the financial years which were subject to a limited review.

Basic and Diluted Earning Per Share is not annualised for the quarters ended March 31, 2018, December 31, 2017 and March 31, 2017.

2 The above is an extract of detailed format of Quarter ended and year ended financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly/Twelve Months Financial Results are available on Company's website at www.a2zgroup.co.in and also be accessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com and www.nseindia.com.

For and on behalf of A2Z Infra Engineering Ltd. Sd/-Raiesh Jain Place: Gurugram Whole Time Director & CEO Date: May 29, 2018 DIN: 07015027



### PDS MULTINATIONAL FASHIONS LIMITED

CIN: L18101KA2011PLC094125

Regd. Office: 758 & 759, 2<sup>nd</sup> Floor, 19<sup>th</sup> Main, Sector 2, HSR Layout, Bengaluru, Karnataka 560 102. Phone: 080-67653000

E-Mail: Investors@pdsmultinational.com | website: www.pdsmultinational.com

#### Extract of Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2018

				(< in L	acs except earnin	g per snare data;
SI. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2018 (Audited)	Quarter Ended 31.12.2017 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2017 (Audited)	Year Ended 31.03.2018 (Audited)	Year Ended 31.03.2017 (Audited)
1	Total income from operations	1,50,769.84	1,15,262.62	1,34,817.65	4,94,821.54	4,63,046.48
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	2,106.22	244.53	1,359.27	2,401.87	4,541.79
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2,106.22	244.53	1,359.27	2,401.87	4,541.79
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items and Share of profit / (loss) from associates)	1,699.05	90.82	778.03	1,953.28	3,846.44
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	1,442.15	871.96	(360.80)	1,869.19	1,451.49
6	Equity Share Capital	2,604.67	2,604.67	2,604.67	2,604.67	2,604.67
7	Reserve (Excluding Revaluation Reserve)	43,857.17	43,128.85	43,695.13	43,857.17	43,695.13
8	Earning Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discounted operations) -					
	Basic :	1.39	(2.10)	(2.47)	(3.01)	5.50
	Diluted :	1.39	(2.10)	(2.47)	(3.01)	5.50

Note:

a) The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure requirements) Regulation, 2015. The full format of the financial results is available on the stock exchange websites. (URL-www.nseindia.com and www.bseindia.com) and also on above mentioned website of the Company.

b) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their meeting held on 29th May. 2018. The financial results for the quarter and year ended March 31,2018 have been audited by the Statutory Auditors of the Company.

c) The financial performance on standalone basis for the quarter ending 31st March 2018 are (₹ in Lacs): a) Turnover ₹ 449.13 b) Profit / (Loss) Before Tax ₹ 611.35 and c) Total comprehensive income / (Loss) ₹ 509.41 and for the year ending 31st March 2018 are (₹ in Lacs): a) Turnover ₹ 1819.41 b) Profit / (Loss) Before Tax ₹ 433.62 and c) Total comprehensive income / (Loss) ₹ 382.44.

d) The financial results have been prepared in accordance with the principal and procedures of Indian Accounting Standards ("Ind AS") as notified under the Companies (Indian Accounting standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013

e) The figures of last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and published year to date figures upto the third guarter of the current financial year.

#### Additional information:

For the better understanding of group financials performance the following additional segmental information has been provided:

				(₹ in Lacs
Particulars	Sourcing	Manufacturing	Others	Total
Revenue	4,83,606.45	8,600.72	178.59	4,92,385.76
Other Income	1,719.99	127.59	588.21	2,435.79
Total Revenue	4,85,326.44	8,728.31	766.80	4,94,821.55
Cost of Goods Sold	(4,17,833.80)	(7,067.55)	(23.28)	(4,24,924.63)
Total Expenses	(57,155.00)	(6,922.78)	(170.08)	(64,247.86)
Segment Profit / (Loss) before Interest & Tax	10,337.64	(5,262.02)	573.44	5,649.06
Inter-segment adjustment				(1,074.44)
Finance Cost				(2,172.75)
Profit / (Loss) before tax				2,401.87
Tax including deferred tax				(318.12)
Share of Profit / (Loss) from associates				(130.48)
Net Profit / (Loss) for the Period				1,953.27
	•			For and o

(Ashok Kumar Sanghi) Director DIN: 00011207

Place: Gurugram Date: 29th May, 2018

(	ज्ञाता अंडॉर वे								
N	TEDING नोंदणीकृत कार्यालय : ॲडॉर हाऊस, ६, के. दुर्ध्वनी : +९१ २२ ६६२३ ९३००/	दुबाश मार्ग, 1 २२४४ २०२०	फोर्ट, मुंबई	800 00	2-24.1	महाराष्ट्र, भ	गरत		
	ई-मेल : investorservices@adoria	ns.com । संद	केतस्थळ ः	www.a	dorweld	ling.con			
	CIN : L'90 8 0								
1	दि. ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षअखेरच्य	। स्वतंत्र व एकत्रि	त लेखापरीक्षि	त आर्थिक	निकषांचा गो	षवारा	¥	a la	
	Salar and the second states of the second states and			Contraction of the			.(₹	ন. লাজা	
	Sand Shart - D. L. Links	स्वतंत्र						एकत्रित	
A.	तपशील		माही अखेरी			खेरीस	वर्ष अ	खेरीस	
Б.	a news one can be can be character for the		३१ डिसेंबर		३१ मार्च	7 7 4	३१ मार्च	३१ मा	
1		2096	2080	90909	2805	2080	2096	2086	
1	कामका जातून एकूण उत्पन्न	188,470	गलेखापरीक्षि १० २१०४		(लेखाप		(लेखाप	1	
1	ज्ञार उत्पन्न		१०,३७४	१७,११७	85,808	82,023	४६,५३०	86,8	
	एंकुण उत्पन्न	२१० १४,७३०	202 20,584	४३० १७,५४७	909 80,887	569	942	8	
10.1	सर्वसाधारण कामकाजापासून नफा (करपूर्व)	2,840				and the second sec	89,866		
	सर्वसाधारण कामकाजापासून निव्वळ नफा (करोत्तर)	588	447	8,200	7,674	2,620	. 2,620	२,६	
	कालावधीचें एकुण एकत्रित उत्पन्न (करोत्तर)	688	୦୭୮ ୧୮୬୮	684	१,८५६	१,८१२	१,८४१	8,6	
	समभाग भांडवल	565 8,360	२५७ १,३६०	684	2,689	2,624	<i>१,८३४</i>	8,19	
2024	राखीव, पुनर्मूल्यांकन राखीव वगळता	(,440	(,240	१,३६०	१,३६०	<i>१,३</i> ६०	१,३६०	१,३।	
	प्रतिभागाउत्पन्न				२३,४११	२२,३८०	२३,१४२	22,2	
	मूळ आणि डायल्युटेड ईपीएस (वार्षिक केलेले नाहीत) (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	Ę.98	50.5	4.86	१३.६५	\$3.32	83.48	१३.१	
Π:		4.30	1.011	7.00	14.47	12.21	12.90	(2.	
अ दि के वि स के सं वर गय	ील आर्थिक निकषांचा आढावा घेण्यासाठी व स्वीकारण्यासाठी लेखापरीक्षण समितीने संचालक ग होल्ली आहे. . तर मार्च २०१८ आणि ३१ मार्च २०१७ अखेर संपणाऱ्या तिमाहीचे निकष हे त्या तारखांना संपण इन्स करण्यात आलेले आहेत. त्यावर लेखापरीक्षकांनी मर्यादित आढावा घेतलेला आहे. इनिवरील एक्साईज ड्युटी कामकाजापासूनच्या उत्पन्नामध्ये समाविष्ट केलेली असून दि. ३० जून देवर २०१७ अखेर संपणाऱ्या तिमाहीनंतर लागू झालेला वस्तू व सेवा कर (GST), कामकाजातून उ तेनिमेन्दि. १९एप्रिल २०१७ पासून IND AS स्वीकारलेले आहे. त्यामुळे मागील कालावधीचे निव वालक मंडळाने आर्थिक वर्ष २०१७ १८ साठी ५०% दराने लामांशाची शिफारस केलेली आहे. लिगोबबास हा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड यांच्याकडे लेशन्स २०१५ च्या नियम १३ अंतर्गत दाखल केलेल्या दि. ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या ति लेल्या तिमाही व वर्षअखेरच्या स्वतंत्र व एकत्रित आर्थिक निकषांचा संपूर्ण नमुना स्टॉक एक्स्न ww.adorwelding.com या संकेतस्थळावर उपलब्ब आहे.	गाऱ्या वर्षआखेरीसः २०१७ आखेर संपण प्रत्पत्र यांमध्ये निव्वव रुष हे पुनर्वर्गीकृत झ उदा दर्शनी मूल्य सिक्युरिटीज् औड ए तेमाही व वर्षआखेर	आणि संबंधित ाऱ्या रिपोर्टिंग ३ जीएसटी दाख गलेले आहेत. प्रत्येकी रु. १० क्स्चेंज बोर्ड अ च्या स्वतंत्र व	आर्थिक वर्षा कालावधीपर्यंत ावण्यात आले २/- च्या प्रत्ये ॉफ इंडिया (f एकत्रित आर्गि	च्या तिसऱ्या   त खर्च या सद ला आहे. त्यार् ला आहे. त्यार् के भागासाठी लेस्टिंग ऑब्दि थेंक निक्रणंच	तेमाहीअखेरप रात दाखवण्या गुळे याची तुल्न रू. ५/-). म्रोशन्स अँड f । सारांश आहे om या संकेत ॲडॉ	यँतचे निकष र Iत आलेली अ गत्मक माहिती डेस्क्लोजर्स रि . दि. ३१ मार्च तस्थळांवर आ र वेल्डिंग लि	पांच्या दरम् गहे. दि. ३ दिलेली न दिलेली न पि कंपनी <b>ग्मिटेड</b> र्का एस. एम.	
					1. 1. 1. 1.		यवस्थापकी		
-									